

Otto Böhtlingk & Rudolph Roth: Sanskrit-Wörterbuch, Part 1, Petersburg 1855

२. अपाक् (३. अ + पाक्) m. *Unverdaulichkeit* Suçr. १, १८६, ८.
 ३. अपाक् (wie eben) adj. *unreif*, von Geschwüsten u. s. w. Suçr. १, २८८, ६.
 अपाक्तचतुर्म् (१. अपाक् + च०) adj. *fern schauend oder fern glänzend*, von Agni RV. ४, ६४, ७.
 अपाकाज् (३. अ + पाक्-ज्) adj. *nicht durch Kochen, nicht durch Reisen entstanden; ursprünglich, natürlich* Bhāshāp. ४१, ९४.

अपाकरण् (von कर्, केराति mit अप + आ) n. *das Wegtreiben: वत्साप०* Kātj. Çr. ४, २, ३५. २२, ५, १९. संस्कृत वत्सान्युनरपाकरणम् २५, ४, ३९.
 अपाकरिष्ण् (wie eben) adj. *fern haltend, übertreffend: वर्णः स्वर्णाप॒करिष्णः* BHĀTR. १, ५.

अपाकर्तु (wie eben) *das Wegtreiben: पुरा वत्सानामपाकर्त्तारास्ते* ved. P. ३, ४, १६, Sch.

अपाकर्मन् (wie eben) n. *Ablieferung, Abtragung; s. अनपा०*.

अपाकशाक् (२. अपाक् + शाक्) n. *Ingwer Rāgān.* im CKDR.

अपाकौ (von १. अपाक्) adv. *absetts, fern:* ये लं रथमिन्द मेधसातये इपाका सर्वार्थार प्रणवंसि RV. १, १२९, १.

अपाकौत् (abl. von १. अपाक्) adv. *dass:* प्रभर्ता रथं गृव्यत्तमपाकाच्च घमवति RV. ४, २, ३५.

अपाकिन् (von ३. अ + पाक्) adj. १) *unreif*, von Geschwüsten Suçr. १, ३०८, २. — २) *unverdaulich*, von Giften Suçr. २, २३३, १६.

अपाकृति (von कर्, केराति mit अप + आ) f. *Fernhaltung: विद्वदैवा अध्यानामादित्यासो अपाकृतिम्* RV. ४, ४७, २.

अपाकृत्यै (अपाकै, loc. von १. अपाक्, + स्य) adj. *fern stehend* AV. ४, ६, १४.

अपाकूत् (von अपाक्) adv. *von hinten:* प्राक्तादपाक्तादधुराडक्तात् RV. ७, १०४, १९.

अपात् (१. अप + अत् Auge) adj. = अध्यन्त und प्रत्यन्त TRIK. ३, २, ११.

अपात्यै (३. अ + पा०) adj. *nicht würdig einer geachteten Gesellschaft anzugehören, mit andern geachteten Personen an Etwas Theil zu nehmen* M. ३, १६७, १७०. Davon nom. abstr. °यत् Ind. St. २, २३६, ६. — Vgl. d. folg. Wort.

अपाद्वा० (३. अ + पा०) adj. dass. M. ३, १६९, १७६, १८२, १८३, ११, २००.

अपाद्वा० (१. अप + ३. अद्वा०) १) adj. *gliedlos* H. an. ३, ११६. MED. g. २८. — २) m. TRIK. ३, ५, ५. Siddh. K. २४९, b, १३. a) *der äussere Augenwinkel* AK. २, ६, ११, ४५. H. ३७९. an. ३, ११६. MED. Suçr. १, ३४३, १२. ३४१, १. २, ३०३, १६. u. s. w. ÇAk. ६१. AMAR. १९. MRGH. २३. २८. ४५. ११. Am Ende eines adj. comp. f. १ N. ७, १५. R. ५, ३८, ७. आ २, ३०, ३४. VIKR. ८४. ÇAk. २२. (v. l. an den beiden letzten Stellen १). Nach P. ४, १, ५६. wäre bloss आ richtig. — b) *ein gefärbtes Mal auf dem Körper* AK. ३, ४, १, २२. H. an. ३, ११६. MED. g. २८. R. २, ११, २५.

अपाद्वक् (von अपाद्वा०) m. N. einer Pflanze, = अपामार्ग, ÇABDAR. im CKDR.

अपाद्वर्णन् (अपाद्वा० २, a. + दर्शन) n. *Seitenblick* AK. २, ६, ११, ४५. H. ३७८.

अपाद्वरेश (अपाद्वा० २, a. + देश) m. = *die Gegend des äusseren Augenwinkels, der äussere Augenwinkel* AK. २, ४, १, ६. H. १२२३.

अपाद्वनेत्र (अपाद्वा० २, a. + नेत्र) adj. f. आ *ein Auge mit schönen äusseren Augenwinkeln habend* VIKR. १७.

अपाची० s. u. अपाच०.

अपाचीतरा (अपाची + इतरा) f. Norden H. c. 29.

अपाचीन (von अपाच०) adj. १) *rückwärts gewandt, hinten belegen (westlich):* ये अपाचीने तमसि मदत्तीः प्राचीश्चकार् नृत्यः शर्चीभिः RV. ७, ६, ४. अपाचीनं तमे अगद्वृष्टम् ७८, ३. तन्योऽर्पे अपाचीनमप॑ व्ये AV. ६, ९१, १. — २) *umgekehrt (विवर्पस्त)* H. an. ४, १५४. — ३) *südlich* H. १६८. an. ४, १५४. — Vgl. अपाचीन.

अपाच्य (wie eben) adj. P. ४, २, १०४. १) *westlich:* ये के च नीच्यानां राजानो ये अपाच्यानाम् ART. Br. ४, १४. — २) *südlich:* उद्धा॒ कुत्तलाश्च अपाच्यः H. ९६१, Sch. — Vgl. अपाच०.

अपाच० (von अप० mit अप) १) adj. (nom. m. अपाद्, n. अपाक्) f. अपाची० a) *rückwärts gelegen, hinten liegend; westlich (Gegens. प्राची०): अपाङ्ग॑-डैते* RV. १, १६४, ३८. अपाचौ त उभौ वाङ्ग् अपि नव्याम्यास्य॑ AV. ७, ७०, ४. विभिन्ना पुरा॒ शप्येमपाचीम् RV. १०, ६७, ५. १३१, १. AV. ५, ३, २. १४, ३, ३. Davon अपाक् adv. *rückwärts, westlich:* पर्दिन्क् प्राग्पुगुद्वृग्वा हृष्यसे नृभिः RV. ४, १, १. एवैवापाच्यपरे सतु दूष्टः १०, ४४, ७. VS. ६, ३६. — b) *südlich (Gegens. उद्धा॒)* H. १६८. Eine Verwechslung mit अपाच०. — २) f. अपाची० Süden AK. १, १, २, ३, Sch. H. १६७. HALAJ. im CKDR.

अपाञ्जन् (१. अप + अञ्जन) P. ६, २, १८७.

अपाठ्व (३. अ + पा०) n. *Unwohlsein* TRIK. ३, २, ११. H. ४६२.

अपाणिपाठ् (३. अ + पाणि-पाठ्) adj. *ohne Hände und ohne Füsse* ÇVETĀÇY. UP. ३, १९.

अपात् s. u. दा॒ mit अप + आ.

अपात्र (३. अ + पात्र) n. *eine Person, die nicht werth ist eine Gabe zu empfangen* अदेशकाले यदानमपात्रेण्यश्च दीयते BHAG. १७, २२. विवेच कन्यका मोक्षाद्यात्रे प्रतिपादिता। यथमे न न धर्माय ब्राह्मेतानुशयाय तु ॥ KATHĀS. २४, २६.

अपात्रकृत्या (अपात्र + कृत्या) f. *eine Handlung, die den Thäter unwürdig macht eine Gabe zu empfangen*, M. ११, १२५.

अपात्रीकरण् (von अपात्र + कर्) n. dass.: निन्दिते यो धनादानं बाणिज्यं प्रूपसेवनम्। अपात्रीकरणं ज्ञेयमसत्यस्य च भाषणम् M. ११, ६९.

अपाद् s. २. अपट्.

अपादान (von दा॒, ददति mit अप + आ) n. *das Fortnehmen, das Entfernen; der Gegenstand, von dem aus eine Trennung erfolgt; die Beziehung des Ablatifs* P. १, ४, २४. fgg. २, ३, २८. ३, ४, ७४.

अपाद्वैन् (१. अप + अधन) P. ६, २, १८७.

अपान॑ (von १. अन॑ mit अप) १) m. *Aushauch (Gegens. प्राणः): मेर्म प्राणो हृषीस्मो अपानः* AV. २, २८, ३. ५, ३०, १२. ६, ४१, २. १५, १४, २. १६, १—७ (deren sieben). VS. १३, १९, २४. १४, ८. १२, १४, १७. २२, २३, ३३. २३, १४. २३, २. ३६, १. ÇAT. Br. ४, १, ३, ४, ४, २, ६, ३, १, १४, १०, १, ४, ३, १२. १४, २, ३, २७. १४, ४, ३, १०. (= Br. ÅR. UP. १, ५, ३.) प्राणो वै ग्रहः सो इपानेनातिप्राणेण गृहीते इपानेन (Einhaupts?) हि गन्धं त्रिग्रहि० ६, २, २. (= Br. ÅR. UP. ३, २, २.) BHAG. ४, २९. प्राणा॒ पौन॑ समै कृत्वा नामायतरचारिष्यौ ३, २७. Die indischen Lexicographen, die den अपान॑ unter den fünf organischen Winden des Körpers aufführen, erklären ihn für den zum After hinausgehenden Wind. AK. १, १, १, ५९. H. an. ३, ३५४. MED. n. २८. Hiermit vgl. man folgende Stellen: पायूपस्त्रे इपान॑ चन्तुःओत्रे मुखनामिकाम्यां प्राणः स्वयं प्रतिष्ठते मध्ये तु समानः PRAÇNOP. ३, ५, ८, ४, ३. नाभिर्निरभिग्रहत नाम्या अपान॑ इपानामृत्युः